

GST No.: 27AAACA5253A1Z9 CIN No.: L99999MH1990PLC056538

HEAD OFFICE:: 1227, HUBTOWN SOLARIS, N. S. PHADKE MARG, OPP. TELLI GALLI, ANDHERI - (E), MUMBAI - 400 069 INDIA. (): (022) 62872900/2999 E-mail: Info@aareydrugs.com
REGD. OFFICE & FACTORY: E-34, M.I.D.C, TARAPUR, BOISAR, DIST.; PALGHAR- 401 506. (): (02525) 652165 E-mail: works@aareydrugs.com Web www.aareydrugs.com

13th November, 2020

To,
The Corporate Services Dept.
BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400001.

Scrip Code: 524412

Subject: Newspaper Publication of the Unaudited Financial Results Pursuant to Regulation 47 and 33 of SEBI (LODR)

Dear Sir/Madam,

With reference to captioned subject, please find enclosed herewith a copy of newspaper advertisement of the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended 30th September 2020, approved at the meeting of the Board of Directors held on Thursday 12th November, 2020.

Details of the Newspaper Publications are as follows:

1. Active Times

Mumbai Lakshadeep

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For Aarey Drugs and Pharmaceuticals Ltd

Mihir Ghatalia

Managing Director

DIN: 00581005

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Miss. Seema N. Karki s owner of Flat No. 108, on First Floor, "B" Wing Building No. 2, Neeraj Park, Co-Op. Hsg. So.

Ltd., R.N.P. Park, Bhayandar (E), Dist. Thane 401 105, The originally Mr. Ramasare Guruprasad Shukla was owner of above said Flat Premises who is expired on 31-03-2013. after death of Mr.

Ramasare Guruprasad Shukla, his Son Shri, Ami Ramasare Shukla & Shri Dinak Ramasar

Namidaale Shukia, & Shiri Dipak Namidaale Shukia have sold the said flat premises to Miss. Seema N. Karki vide agreement for SALE AND TRANSFER dated 16/02/2015 Regd. on 16-02-2015 vide document No. TNN-864-2015.

All the persons, government authorities, banks

nancial institution, Etc. are hereby requested t

Flat -109, Bhaidaya Nagar 'B' Navghar Rd. Bhayandar (E)

ELEGANT FLORICULTURE & AGROTECH (I) LIMITED 101, Sagarika CHS Ltd., Plot No. 89, Juhu Tara Road, Santacruz West, Mumbai - 400 049 Email Id : elegantflora2012@gmail.com | Web Site : www.elegantflora.in CIN No. L01110MH1993PLC073872

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF

YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020 Quarter | Quarter | Half Year | Half Year | Year Particulars ended ended ended 14.95 15.07 27.89 30.02 62.82 160.50 5.81 5.81 3.58 11.62 8.39 5.29 Total Income from operations Net profit/loss for the period before tax and exceptional items Net profit/loss for the period after tax(after exceptional items) 3.58 11.62 8.39 Total comprehensive income for the period(comprising profit for the 0.00 0.00 0 00 period(after tax) and other comprehensive income (after tax)
 2000.00
 2000.00
 2000.00
 2000.00
 2000.00
 2000.00

 147.10
 161.16
 140.22

 0.03
 0.02
 0.06
 0.04
 -0.06
 Other equity(excluding revaluatuion reserves) Basic (Not Annualised) Diluted (Not Annualised) 0.03 0.03 0.02 0.06 0.04 -0.06 1. The above is an extract of detailed format of Standalone Financial Results for the quarter ended 30th September, 2020

filed with stock exchange on 11.11.2020. The full format of the said financial results are available on the Stock exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.elegantflora.in).

2. The above results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company, For Elegant Floriculture & Agrotech (I) Limited Place: Mumbai

100.00%

100.00%

and taken on record by the Board of Directors at their meeting held on 12th November 2020

Status of Investor Complaints (Nos): Opening Balance as on 01.07.2020 - Nil; Received During the Quarter - Nil; Dispos During the Quarter - Nil; Closing Balance as on 30.09.2020 - Nil.

The Figures of the previous year/period have been regrouped wherever necessary.

By Order of the Board of Directors

100.00%

Date:11.11.2020

PARTICULARS

ost of Materials Consumed

Changes in inventories Excise Duty on Sale of Goods

elling and Distribution Exp

OTAL EXPENSES

rofit Before Tax

ax Expenses
a) Current Tax

rofit for the year

ems that will not be reclassified

ercentage of Shareholding

Date : 12th November'20

Items that will not be classified to profit and los

) Income tax relating to Items that will not be reclassified to Profit or loss

READ ID/AU AY ACTIVE TIMES

ACTIVE TIMES

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. RAMREKH RAMLAVT VARMA, is the Owner & Society Mmer of Flat No. 6/2, on Ground Floor, building known as OM SHAMBU NIVAS CHS LTD., REGD. NO. TNA/ (TNA)/HSG/(TC)/17075/2005-2006, admeasuring about area 290 sq. fts. (built up), at Cabin Cross Road, Kharigaon, Bhayandar East, Taluka & District Thane, Auf 13D, respect of above said fela premises Thane, 401 105, respect of above said Flat premise Original Society Share Certificate has been ost/Misplaced.

Director

DEALERS OF CHEMICALS & SOLVENT

(022a) 66313166 E-mail: info@aarevo

30.09.2019

Unaudited

6 months ended on

All the persons, government authorities, banks financial institution, Etc. are hereby requested to intimate to my client or to me as their counsel about the property of the p any claim whatsoever regarding Misplaced of the above said agreement within 14 days from this notice otherwise it will be treated that nothing objections of claim is their over it. DII IP K PANDEY Date: 13/11/2020 Advocate High Court

Bhayandar (E), Dist. Thane - 401 105. **PUBLIC NOTICE**

B/109, Bhaidaya Nagar "B" Bldg., Navghar Road

My client, Mr. Naushad Ahmed Asir Ahmed Ansari, aged - 48 years, hereby by way of this public notice inform the public in general that my client is the 50% co-owner alongwith Mr. Hayat Ahmed Asir Ahmed Ansari of the landed property being - C.S. No.1739 & 1/1739 of Byculla Division admeasuring 5770 sq. yards equivalent to 4807.732 sq. mts and 610 sq. yards equivalent to 510.04 sq. mts. or thereabouts respectively at Saree Bazaar Compound, 171, Maulana Azad Road, Madanpura, Mumbai 400008 and a Suit No. 5888 of 2007 is pending for partition of the said property before the Hon'ble Bombay City Civil Court, at Mumbai

The public is made aware and warned that some complaint are being made by third persons who are not owners of the said property nay not be taken cognizance of.

Mr. Sujeet G. Kurup (Advocate for Mr. Naushad Ahmed Asir Ahmed Ansari) 16, Double View Building, 52, Mint Back Road, Fort, Mumbai - 400001

Cell No. 8898887328 advocate.sujeetkurup@gmail.com Dated this 13th day of November 2020

INTEGRA GARMENTS AND TEXTILES LIMITED Registered Office:- Plot No. G2-M.I.D.C. Industrial Estate, Post: Salai Dhaba, Butibori, Nagpur, Maharashtra- 441122. Phone: +91 22 66229500 Email: corporatesecretarial@integragarments.com Website: www.integragarments.com

100.00%

100.00%

CIN: L18109MH2007PLC172888 STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE

QUARTER AND HALF YEAR ENDED 30.09.2020

							(Itel III Editio)
Sr.		Quarter ended			Half Yea	Year ended	
No	PARTICULARS	30.09.2020 (Unaudited)	30.06.2020 (Unaudited)		30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)
1.	Total Income from Operations	-	-	-	-	-	-
2.	Net Profit / (Loss) for the period						
	(Before Tax and Exceptional items)	(17)	(15)	(53)	(32)	(87)	(197)
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax						
	(After Exceptional items)	(17)	(15)	(53)	(32)	(87)	(1,340)
4.	Net Profit / (Loss) for the period after			' '			
	Tax and Exceptional items	(17)	(15)	(53)	(32)	(87)	(1,340)
5.	Total Comprehensive Income for the period	` `	` ′	l ` ´	` ′	, ,	, ,
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and						
	Other Comprehensive Income (after tax)]	(17)	(15)	(53)	(32)	(87)	(1,340)
6.	Equity Share Capital	1,090	1,090	1,090	1,090	1,090	1,090
7.	Other Equity (excluding Revaluation Reserve)						(4,049)
8.	Earning Per Share (Rs.) (Face Value of Rs.3 each)						` ′ ′
	Basic :	(0.05)	(0.04)	(0.15)	(0.09)	(0.24)	(3.69)
	Diluted :	(0.05)	(0.04)	(0.15)	(0.09)	(0.24)	(3.69)

Notes: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30.09.2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Results are available on the website of Stock Exchanges i.e www.bseindia.com and www.nseindia.com and website of the company i.e. www.integragarments.com

For Integra Garments and Textiles Limited

Place: Mumbai Date : 12th November, 2020

R. K. Rewari **Managing Director** DIN - 00619240

Rs. in Lakhs

(Rs. in Lakhs)

IDREAM FILM INFRASTRUCTURE COMPANY LIMITED

(Formerly SoftBPO Global Services Limited)

Regd. Off.: Flat No B-4501 & B-4601, Lodha Bellissimo, Lodha Pavilion, Apollo Mill Compound, Mahalaxmi, Mumbai - 400 011 Tel .No.:022-67400900, Fax No.: 022-67400988 Email.: mca@ahaholdings.co.in Website.: www.idreamfilminfra.com CIN No. L51900MH1981PLC025354

EXTRACTS OF THE CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH, SEPTEMBER 2020

	· · · · · · · · · · · · · · · · · · ·			,			tor iii Editiic	
		CONSOLIDATED						
Sr.	PARTICULARS	(Quarter Ended			Half Year Ended		
No.	PARTICULARS	30.09.2020 Un-Audited	30.06.2020 Un-Audited	30.09.2019 Un-Audited	30.09.2020 Un-Audited	30.09.2019 Un-Audited	31.03.2020 Audited	
1	Total Income from operations	-	-	-	-	-	0.02	
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax,							
	Exceptional and/or Extraodinary items)	(10.54)	(11.12)	(10.14)	(21.66)	(19.17)	(39.24)	
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax							
	(after Exceptional and/or Extraodinary items)	(10.54)	(11.12)	(10.14)	(21.66)	(19.17)	(39.24)	
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax							
	(after Exceptional and/or Extraodinary items)	(10.54)	(11.12)	(10.14)	(21.66)	(19.17)	(39.24)	
5	Total Comprehensive Income for the period							
	[(Comprising profit/Loss for the period (after tax)							
_	and other Comprehensive Income (after tax)]	45.00	45.00	45.00	45.00	45.00	45.00	
6 7	Equity share capital	15.00	15.00	15.00	15.00	15.00	15.00	
′	Reserves (excuding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the							
	previous year						(326.84)	
8	Earning per share (of Rs. 10/- each) for continuing	_	_	_	-	· -	(320.04)	
۰	and discontinued operations-							
	a. Basic:	(7.03)	(7.41)	(6.76)	(14.44)	(12.78)	(26.16)	
	b. Diluted:	(7.03)	(7.41)	(6.76)	(14.44)	(12.78)	(26.16)	
In re	spect to standalone results of the Company, the				()		Rs. in Lakh	
					Half Var			
			Quarter Ende	a	ı Hait Yea	ar Ended	Year Ended	

	b. Dilatea.	(7.00)	(1.41)	(0.70)	(14.44)	(12.70)	(20.10)		
In re	n respect to standalone results of the Company, the amounts are as follows: Rs. in Lakhs								
Sr. No.		Quarter Ended			Half Yea	Year Ended			
	PARTICULARS	30.09.2020 Un-Audited	30.06.2020 Un-Audited	30.09.2019 Un-Audited	30.09.2020 Un-Audited	30.09.2019 Un-Audited	31.03.2020 Audited		
а	Turnover	0.06	0.07	0.06	0.13	0.11	0.24		
b	Profit before tax	(10.85)	(11.00)	(10.22)	(21.85)	(19.57)	(39.33)		
С	Profit after tax	(10.85)	(11.00)	(10.22)	(21.85)	(19.57)	(39.33)		

NOTES:

Place: Mumbai

Date: 11th November, 2020

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results (Consolidated & Standalone) filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results (Consolidated & Standalone) are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Company (www.idreamfilminfra.com)
- Previous year's figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable.
- The above results, has been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11th November, 2020 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,

For IDream Film Infrastructure Company Limited (Formerly SoftBPO Global Services Limited)

NOTICE **GABRIEL INDIA LIMITED**

Regd. Office: 29th Milestone, Pune- Nasik Highway, Village- Kuruli, Taluka- Khed, District Pune- 410501

NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of the company has been lost/ mislaid and the holders of the said securities has applied to the company to issue duplicate certificate.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such clair with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate without further information.

Name of the Holders	Value	Folio No.	Cert. No.	No. of Share	Distinctive No.
MANISH PRATAPRAI KOTHARI	10	P0002426	16602	250	78246968 - 78247217
MANISH PRATAPRAI KOTHARI	10		111766	250	8442833 - 84493082
Place : Mumbai MANISH PRATAPRAI KOTH/ Date : 13/11/2020 (Name of Applicant)					

ANUPAM FINSERV LIMITED

(CIN - L74140MH1991PLC061715)
Reg Off: 502, Corporate Arena, DP Piramal Road, Goregaon West, Mumbai 400104.
Tel: 67830020 Email: info@anupamfinserv.com Website: www.anupamfinserv.com

Extract of Standalone Unaudited Financial Results for Quarter and half year ended 30th September, 2020

Particulars	Quarter ended 30/09/2020	Quarter ended 30/06/2020	Half Year ended 30/09/2020	Half Year ended 30/09/2019
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total Revenue from operations (net)	38.79	62.12	100.92	116.34
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	19.83	36.23	56.07	53.97
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	19.83	36.23	56.07	53.97
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	14.93	17.66	32.60	41.81
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	14.93	17.66	32.60	41.81
Equity Share Capital	1,051.25	1,051.25	1,051.25	1,051.25
Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
Basic:	0.20	0.19	0.40	0.40
Diluted:	0.20	0.19	0.40	0.40

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange website and on the website of the

By order of the Board Sd/-Pravin Gala Director & CFO DIN: 00786492 Date: 12th November, 2020 Place: Mumbai

GAGAN GASES LIMITED

REGD. OFFICE-602, SECTOR III, PITHAMPUR, DIST. DHAR (M.P.) website : www.gagangases.com, email : gagan@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.09.2020

Particulars Un Audited Un Audited 30.09.20 | 30.06.20 | 30.09.19 | 30.09.20 | 30.09.19 31.03.20 Total Income from Operations 53 16 10 69 22 127 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or -5 0 2 -2 5 Net Profit/(Loss) for the perio 5 7 -5 0 2 -2 and/ or Extraordinary items) 4 Net Profit/(Loss) for the period -5 0 2 5 -2 after tax (after Exceptional and or Extraordinary items) Total Comprehensive Income for th period (Comprimising Profit/ (Loss) -5 0 2 -2 5 for the period (after tax) and other 6 Equity Share Capital 451.85 | 451.85 | 451.85 | 451.85 Reserve (excluding Revaluation Reserve) as 325.85 -325.85 -332.96| -325.85| -332.96| -327.85 shown in the Audited Balanc Sheet of the previous year

0.00 0.04 0.15 0.00 0.01 Notes :- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2016. The full format of Quarterly Financia Results are available on the BSE website (www.bseindia.com) and on the Company' website (www.gagangases.com)

0.15

0.00

0.00

Date : 12.11.2020

8 Earnings Per Share (of Rs.10/ each) (for conituing and discontinued operations

> On behalf of the Board Gagan Maheshwary - Managing Director DIN:00320425

0.04

0.01

SARFAESI NOTICE यूनियन बैंक In Union Bank

DAHISAR(W) HARESHWAR PARADISE SHOP NO. 7 TO 12 KANDARPADA NEW LINK ROAD DAHISAR WEST MUMBAI - 400068 Tel No. 022-28924516

NOTICE UNDER SECTION 13 (2) OF ACT 54 OF 2002 FOR ENFORCEMENT OF SECURITY INTEREST DEMAND NOTICE

G M SRINIVAS RAO Authorized Officer
UNION BANK OF INDIA under Act 54 of 2002

	To: Borrower		
ı	RAMCHANDRA KANHU	NITIN RAMCHANDRA	ASHITOSH RAMCHANDRA
ı	SHINDE	SHINDE	SHINDE
ı	ROW HOUSE PLOT NO	ROW HOUSE PLOT NO	ROW HOUSE PLOT NO
ı	E-63 OPP. KENDRIYA	E-63 OPP. KENDRIYA	E-63 OPP. KENDRIYA
ı	VIHARNEAR SBI SECTOR 12	VIHARNEAR SBI SECTOR 12	VIHARNEAR SBI SECTOR
ı	KHARGAR NAVI MUMBAI :	KHARGAR NAVI MUMBAI :	KHARGAR NAVI MUMBAI :
ı	410 210	410 210	410 210

Sir/Madam Please take notice that you have availed the following credit facilities from the Bank During Outstanding as on 03/02/2020 Sr No | Facility/Loan | Limits HLGEN 37,00,000 2017-2020 32,03,928.12

2018-2020 ABPTL 24,00,000 23,06,481.00 2 gainst hypothecation of NA and/or against Mortgage of the properties detailed under: Land and Building - Residential belonging to Ramachandra Kanhu Shinde, situated at ROW HOUSE PLOT NO E-63 OPP, KENDRIYA VIHAR, NEAR OLD GURUDWAR NEAR SBI SECTOR 12 KHARGAR and bounded by East OPEN SPACE, West BY 6

METERS WIDE ROAD, North BY PLOT NO E-64, South PLOT NO E -64 Land and Building - Residential belonging to Ramachandrakanushinde, situated at ROV HOUSE PLOT NO E-63 OPP, KENDRIYA VIHAR, NEAR OLD GURUDWAR NEAR SBI SECTOR 12 KHARGAR and bounded by East OPEN SPACE, West BY 6 METERS WIDE ROAD, North BY PLOT NO 64, South BY PLOT NO E-64

As you have defaulted in repayment of the Principal loan/facility and/or instalments/interest o both, and/or the account has remained out of order for a period exceeding RBI norms, you account has been classified as NPA on 22-01-2020 and all of you are jointly and severally liable to pay Rs. 5510409.12 (Rupees Zero Crores Fifty Five Lakh Ten Thousand Four Hundred and Nine and Twelve paise) as on 03-02-2020 with subsequent interest as per the agreement(s). You are hereby called upon to pay the said outstanding amount together with up-to-date intere within 60 days from the date of receipt of this notice, failing which, the bank shall be constrained to take any one or more of the following measures against the properties hypothecated/Mortgage to the Bank detailed above, to recover the amount, without the intervention of the court, a provided under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act (54 of 2002) i.e.

- Take possession of the secured assets of the borrower including the right to transfer by
- the way of lease, assignment or sale for realizing the secured asset/s;
 Takeover the management of the secured asset/s of the borrower including the right to transfer by the way of lease, assignment or sale and realize the secured asset/s;
- Appoint any person (hereafter referred to as the manager) to manage the secured asset/s the possession of which has been taken over by the secured creditor.
- Require at any time, by notice in writing any person who has acquired any of the secured assets from the Borrower and from whom any money is due or may become due to the Borrower, to pay the Bank, so much of the money as is sufficient to pay the

lease take notice that after receipt of this notice, you shall not transfer by the way of sale, lease of herwise any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of th

The charges, expenses incurred for taking the aforesaid actions shall be met out of the sale oceeds and if the sale proceeds are found insufficient to satisfy the entire amount due to the Bank, for the balance amount appropriate legal action as provided in the SARFAESI Act 54 c 1002 or any other Act as deemed necessary will be taken against you, holding all of you jointly an

everally liable to all costs and consequences thereof.
may be noted that under the provisions of the section 13(8) of the Act, right of redemption vailable to you, by paying the dues of the Bank together with all costs, charges and expense curred by the Bank, at any time, before the date of publication of notice, for public auction viting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment

or sale of the secured assets. This notice is issued without prejudice to the rights of the Bank available under any other law.

Yours faithfull G M SRINIVAS RAO CHIEF MANAGER & AUTHORIZED OFFI UNION BANK OF IND

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that ABBAS MANSOORBHAI RATLAMWALA is the owner of Flat NO.104, First Floor, 'B' wing " SAIFI PARK BUILDING, R.N.P. PARK, KHARI IN BHAYANDER (E), Dist. Thane -401105. The first original Agreement for Sale dated: 12-05-1992 executed between M/s. BURHANI BUILDERS and with purchaser MRS.MUNIRA SHABBIR MALILVI has been lost/Misplaced. The police missing Complaint has been lodged on 11-11-2020 vide lost Report No. 30988.

All the persons, government authorities, banks, financial institution, Etc. are hereby requested to intimate to my clienti.e. ABBAS MANSOORBHAI RATLAMWALA or to me as their counsel about any claim whatsoever regarding misplaced the above agreement within 14 days from this notice, otherwise it will be treated that nothing objections or claim is their over it.

R. J. MISHRA Advocate High Court Flat -109, Bhaidaya Nagar 'B' Navghar Rd. Bhayandar (E)

intimate to my client i.e. Miss. Seema N. Karki, or to me as their counsel about any claim whatsoever regarding the sale the said flat premises within 14 days from this notice and otherwise it will be treated that nothing objection or claim is their over it. R. J. MISHRA Date: 13/11/2020 Advocate High Court

PUBLIC NOTICE

It is hereby informed to the public at large that myself Atul Baban Panchal age 40 years, R/at-B 05, Raj Darshan CHS. Ltd. Near Sai Baba Temple Lueiswadi, Thane (W) hereby declares that my father Baban Vithoba Panchal died on 21/02/2016.

As well my mother Shubhangi Baban Panchal Died on 14/02/2004. My father was owner and in possession of room B 05, Raj Darshan CHS. Ltd. Near Sai Baba Temple, Lueiswadi, Thane (W). Myself Atul Baban Panchal and my brother Amol Baban Panchal are the legal heirs of above said deceased and property. If any person or institution having any claim over the said property should contact to undersigned within 15 days Within 15 days if no one has claim then it will be assume that he has relinquish the same.

Add: B 05, Raj Darshan CHS. Ltd. Near Atul Baban Panchal & other 1 Sai Baba Temple Lueiswadi, Thane (W)

Atharva apartment Co-op Housing Soc. Ltd.

Opposite J.M.D. Complex, Survey No. 200/1, Kasheli Village, Tal. Bhiwandi, Dist. Thane - 421302.

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE Notice is hererby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on - 03/12/2020 at 04:00 p.m.

at us:uu p.m. Mrs. Lucky Groups through its partner Hareshkumar V. Thakkar, Bhagwan R. Gajam, Venugopal R. Aadep, Keval U. Mhatre, Palaji R. Thale, Lata S. Mhatre, Vithabai S. Mhatre, Bhiwandi and those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mention below. Failure Submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action

If you can't attend hearing, you can mail your reply on

Em	Description of the property-Mauje:- Kasheli, Tal.Bhiwandi, Dist-Thane							
	Survey No.	Hissa No.	Total Area Sq.Mtr					
	200	1	1388.18 Sq. Mtrs.					
Place : First floor, Gavdevi Mandir, Near Gavdevi Maidan, Thane (W), Date: 11/11/2020		Sea	Sd/- Kiran Sonawane Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Thane					

DIGGI MULTITRADE LTD

CIN: L65900MH2010PLC210471 Address: D-106, CRYSTAL PLAZA, OPP INFINITI MALL ANDHERI

WEST, MUMBAI 400053 Email id:<u>info@diggimultitrade.com</u>,website:<u>www.diggimultitrade.com</u>

(EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND HALF ENDED ON 30TH SEPTEMBER, 2020)

Amount in Be Amount in Rs.

Sr.		Half Yea	Year Ended			
No.	Particulars	30.09.2020	30.09.2019	31.03.2020		
		Un-audited	Un-Audited	Audited		
1	Total income from operations	1,421,784	6411216.00	8889862.00		
2	Total Expenses	1199610.00	7754639.00	9336289.00		
3	Net Profit/Loss for the Period Before tax and exceptional items	222174.00	-1343423.00	-446427.00		
4	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	170927.00	-1343894.00	-245202.00		
5	Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	222174.00	-1343894.00	-245202.00		
6	Total Comprehensive Income	0.00	0.00	0.00		
7	Paid-up Equity Share Capital	96,775,000	96,775,000	96,775,000		
8	Earning Per Share Basic	0.18	-0.14	-0.03		
	Diluted	0.18	-0.14	-0.03		

Note: The above is an extract of the detailed format of Half & Yearly Un-Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosu Requirements) Regulations, 2015.

For Diggi MultitradeLimited SD/-

Varun Dhandh

DIN:0006870407

Directo

Place: Mumbai Date: 12/11/2020

BLUE PEARL TEXSPIN LIMITED Regd Off: Office No. 32, Vyapar Bhavan, 49, P.D. Mello Road, Mumbai -400 009, Maharashtra.

CIN: L36104MH1992PLC069447 | Tel: 022 32997884 Fax: 23487884 Email: bluepearltexspin@gmail.com | Website: www.bluepearltexspin.com

Sr. No	Particulars	Quarter ending 30.09.2020	Half Year ended (30,09,2020) (Year to date Figures /Previous Year ending)	Quarter ending 30.09.2019
		Un-Audited	Un-Audited	Un-Audite
1	Total Income from Operations	9.01	12.34	4.98
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.33	0.73	0.13
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.33	0.73	0.13
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.33	0.73	0.13
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0.33	0.73	0.13
6	Equity Share Capital	25.60	25.60	25.60
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-34.38	-34.38	-34.4
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic (b) Diluted	0.13 0.13	0.29 0.29	0.0

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with The stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of ne Stock Exchange at www.bseindia.com(s) and the Company's website

By Order of the Board For **Blue Pearl Texspin Ltd** Place: Mumbai Arun Kumar Sharma Director (DIN NO: 00369461)

EMERALD LEISURES LIMITED (FORMERLY KNOWN AS "APTE AMALGAMATIONS LIMITED") Registered Office: Club Emerald Sports Complex, Plot No. 366/15, Swastik Park, Near Mangal Anand Hospital, Chembur, Mumbai - 400 071

CIN: L74900MH1948PLC006791 | Email: info@apteindia.com | Website: www.apteindia.com RACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

	UARTER AND HALF YEAR ENDED 3				Rs. In Lacs)
Sr. No.	Particulars	Quarter ended 30.09.2020	Half year ended 30,09,2020	Quarter ended 30.09.2019	Year ended 31.03.2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	112.09	211.23	250.50	1,339.63
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(263.27)	(512.39)	(292.21)	(922.38)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(263.27)	(512.39)	(292.21)	(922.38)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(263.27)	(512.39)	(292.21)	(922.38)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)]	(263.27)	(512.39)	(292.21)	(920.62)
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	250.31	250.31	220.31	250.31
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-
8	Earnings Per Share (FV of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)- 1. Basic (In Rs.) 2: Diluted (In Rs.)	(10.52) (10.52)	(20.47) (20.47)	(13.26) (13.26)	(40.53) (40.53)

By order of the Board of Directors Emerald Leisures Limited (Earlier known as "Apte Amalgamations Limited

Place: Mumbai Rajesh M. Loya Whole Time Director (DIN: 00252470

Note: The Results for the Quarter and Half year ended 30th September, 2020 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 12th November, 2020 The above is an extract of the detailed format of Results for the Quarterly and Half year ended 30° September 2020 filed with the BSE under Regulation of 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulation, 2015. The full format of Quarterly and Half year financial results are available on the BSE website at www.bseindia.com and also on the Companys website at www.apteindia.com.

Sd/ Shamika Kadam **Managing Director** DIN:07606195

गोदरेज एअरोस्पेसने पीएसएलव्ही-सी४९चा वापर करून इओएस-०१च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्रोशी केली भागीदारी

संस्थेने (इस्रो) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन असल्याचे सिद्ध झाले. अंतराळ केंद्रामधून ९ आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या उड्डाण होते. विश्वसनीयतेच्या दृष्टीकोनातून ते आम्हाला मोठा अभिमान वाटतो. या उपग्रहाचा अडचणींवर मात करावी लागली. भारताच्या

याप्रसंगी बोलताना गोदरेज एअरोस्पेसचे उपग्रहांसह पृथ्वी निरीक्षण उपग्रह, इओएस- कार्यकारी उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख एस. ०१चे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले. या उपग्रहांचे एम. वैद्य म्हणाले, इओएस-०१ या पृथ्वी प्रक्षेपण करताना ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण ध्रुवीय उपग्रह व असामान्य होते, कारण कोविड-१९चा उद्रेक (पीएसएलव्ही-सी४९) डीएल कॉन्फिगरेशनम प्रक्षेपण वाहनातून यशस्वीपणे करण्याच्या म झाल्यानंतरचे हे पहिलेच प्रक्षेपण होते. वेळेची ध्ये वापरण्यात आले. हे पीएसएलव्हीचे ५९ वे ोहिमेत इस्रोसह आम्ही सहभागी होतो, याचा अंतिम मुदत गाठण्यासाठी आम्हाला अनेक

या कामांमध्ये होणार आहे. या प्रक्षेपणात रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्यात वापरण्यात आलेल्या विकास इंजिनाच्या उत्पादनात गोदरेज सहभागी होती. हे प्रक्षेपण खूपच खास

असल्याबद्दल गोदरेजमध्ये आम्ही खूपच रोमांचित झालो आहोत आणि इस्रोच्या भावी मोहिमांमध्ये आमचा सहभाग वाढण्याच्या प्रतीक्षेत आहोत.

पीएसएलव्ही व जीएसएलव्ही रॉकेटसाठी थ्रस्टर आणि ॲन्टीना सिस्टम यांसारख्या जटिल प्रणालींच्या उत्पादनात गोदरेज

मुंबई, दि.१२ : भारतीय अंतराळ संशोधन त्याच्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट प्रक्षेपकांपैकी एक उपयोग कृषी, वनीकरण व आपत्ती व्यवस्थापन अंतराळ कार्यक्रमांमध्ये हातभार लावू शकत एअरोस्पेस कंपनी इस्नोबरोबर गेल्या तीन दशकांहुन अधिक काळ सहभागी आहे. गोदरेज एअरोरपेसने प्रतिष्ठित चंद्रयान आणि मंगलयान मोहिमांमध्येही अविभाज्य भूमिका बजावलेली आहे. गोदरेज अँड बॉयस मॅन्यू कंपनी लि. ही भारताच्या अंतराळ मोहिमांमध्ये िलिक्चिड प्रोपल्शन इंजिन, उपग्रहांसाठी स्वदेशी उत्पादनात सहभागी होण्यास कटिबद्ध आहे. भारताच्या तांत्रिक पराक्रमाला चालना देण्यासाठी हे महत्वपूर्ण आहे.

SWASTI VINAYAKA ART AND HERITAGE CORPORATION LIMITED CIN NO.:L51900MH1985PLC036536 Regd.Office: 303, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400011. Email: svartinvestors@svgcl.com EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020 [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015]

Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.09.2020 Unaudited	Half Year Ended 30.09.2020 Unaudited	Quarter Ended 30.09.2019 Unaudited		
1 2	Total Income from Operations "Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary	207.71	311.86	260.27		
3	items#)" "Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary	47.59	15.52	52.30		
4	items#)" "Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary	47.59	15.52	52.30		
5	items#)" "Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive	46.11	14.04	37.51		
6 7	Income (after tax)" Equity Share Capital "Earnings Per Share (of Rs. 1 /- each) (forcontinuing and discontinued operations)	46.11 400.00	14.04 400.00	37.51 400.00		
	-Basic & Diluted :"	0.12	0.04	0.09		
the Req are	Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of BSE at www.bseindia.com and on Company's website www.svartcorp.in					

ASHIRWAD CAPITAL LIMITED

Date: 11th November, 2020

For Swasti Vinayaka Art and Heritage Corporation
Dinesh Po

By order of the Boa

Chairman & Managing Director

CIN NO.: L51900MH1985PLC036117

Regd.Office: 303, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400011. Email : aclinvestors@svgcl.com

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020 [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015]

				(Rs. in Lakhs)
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.09.2020 Unaudited	Half Year Ended 30.09.2020 Unaudited	Quarter Ended 30.09.2019 Unaudited
1 2	Total Income from Operations "Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or	15.80	50.83	13.34
3	Extraordinary items#)" "Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary	13.22	45.73	10.46
4	items#)" "Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary	13.22	45.73	10.46
5	items#)" "Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive	11.15	38.63	9.06
6 7	income (after tax)]" Equity Share Capital "Earnings Per Share (of Rs. 1 /- each) (for continuing and discontinued operations)	11.15 400.00	38.63 400.00	9.06 400.00
	-Basic & Diluted :"	0.03	0.10	0.02

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of BSE at www.bseindia.com and on Company's website ww.ashirwadcapital.in.

By order of the Boar For Ashirwad Capital Limite Dinesh Podda Place: Mumbai Chairman & Managing Director Date: 11th November 2020

SWASTI VINAYAKA SYNTHETICS LIMITED CIN NO.: L99999MH1981PLC024041 Regd.Office: 306, Tanita Jogani Indl. Estate, J.R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai-400011. Tel.: 022 4343 4555, Fax. 022 2307 1511, Email: svslinvestors@svgcl.com EXTRACT OF THE CONSOLIDATED LINAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

	HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020 [See Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015] (Rs. in Lakhs										
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.09.2020 Unaudited	Half Year Ended 30.09.2020 Unaudited	Quarter Ended 30.09.2019 Unaudited							
1 2	Total Income from Operations "Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or	234.87	389.39	411.88							
3	Extraordinary items#)" "Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or	30.36	55.99	51.06							
4	Extraordinary items#)" "Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or	30.36	55.99	51.06							
5	Extraordinary items#)" "Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive	30.36	55.99	51.06							
6 7	Income (after tax)]" Equity Share Capital "Reserves (excluding Revaluation Reserve)	41.35 700.00	66.98 700.00	51.06 700.00							
8	as shown in the Audited Balance Sheet of the previous year" "Earnings Per Share (of Rs. 1 /- each) (forcontinuing and discontinued operations) -	-	-	-							
	1. Basic: 2. Diluted:"	0.06	0.10	0.07							

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annua Financial Results are available on the websites of BSE at www.bseindia.com and or

By order of the Board For Swasti Vinayaka Synthetics Ltd. Rajesh Poddar Date : 11th November, 2020 Managing Director

A arey				व्यापक ः	औषधांचे उ	त्पादक व				
DRUGS & PHARMACEUTICALS LTD.				रसायने	व द्रावकां	चे विक्रेता				
7	<mark>मीआयएन:</mark> एल९९९	,९९९एम <mark>एच१९९०</mark>	गीएलसी०५६५३८)			_				
मस्य कार्यालयः १०७, २०४, सहकार भवन, ३४०/४८, एन.एन. स्टीट, मंबई-४००००९, दर.क.:०२२-६६३१३१६६ ई-मेल: info@aarevdrugs.com										
नोंद. कार्यालयः ई३४, एमआयडीसी, तारापूर, बोईसर, जिल्हा पालघर. दूर.:(०२५२५) २७१०४९ ई-मेल: corporate@aareydrugs.com वेबसाईट: www.aareydrugs.com										
३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्थवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल रु. लाखात										
तपशिल	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले	संपलेले				
	तिमाही	तिमाही	तिमाही	६ महिने	६ महिने	मागील वर्ष				
	30.09.20	३०.०६.२०	30.09.89	₹0.0€.70	३०.०६.१९	३१.०३.२०				
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षितत	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित				
कार्यचलनातून महसूल	8865.80	२५२१.७७	६३५५.६४	હ40૪.૧૭	१२९७५.९५	33.5000\$				
इतर उत्पन्न	२५४.९६	∀હો.ફ્રહ	९१.७३	३२८.७०	२४२.६३	६६८.९२				
एकूण उत्पन्न	4२३७.३५	२५९५.५१	६४४७.३७	७८३२.८६	१३२१८.५८	३०६७७.८०				
खर्च										
अ. वापरण्यात आलेल्या साहित्याचा खर्च	५३६७.५५	२१५८.८०	६१०७.८६	હ્વરદ્દ.રૂવ	१२४५८.४७	२९०१८.१६				
ब. वस्तूंच्या यादीतील बदल	-५२७.३३	१०१.१०	-	-४२६.२३	-	-				
क. वस्तुंच्या विक्रीवरील उत्पादन शुल्क	-	-	-	-	-	-				
इ. सर्वसाधारण प्रशासकीय खर्च	११.६३	२४.३५	६३.२२	३५.९८	१६८.४९	४७२.०४				
है. विक्री व वितरण खर्च	६६.९५	२१.२१	३९.३८	८८.१६	७७.४२	१९८.३०				
ह. घसारा व वसुलीयोग्य खर्च	२२.३५	२२.३५	२७.६२	88.60	५२.७२	८९.३९				
<mark>ग. वित्तीय खर्च</mark>)	المارين	४६.६४	४५.९८	१२६.७१	८८.२६	१७५.७२				
ह . इतर खर्च	३१.५६	६५.२१	३३.६३	९६.७७	३३.६३	-				
एकूण खर्च	५०५२.७८	२४३९.६६	६३१७.६९	७४९२.४४	99.505.99	२९९५३.६१				
अपवादात्मक बाब व करपुर्व नफा	१८४.५७	१५५.८५	१२९.६८	३४०.४२	३३९.५९	७२४.१९				
अपवादात्मक बाब			-							
करपुर्व नुफा			-							
कर खर्चः)										
अ. चालु कर		(20.00)	-			(१५०.००)				
ब. स्थिगित कर	_	-	-			५.१६				
वर्षकरिता नफा	१८४.५७	१३५.८५	१२९.६८	380.83	३३९.५९	५७९.३५				
इतर सर्वंकष उत्पन्न										
बाब जे नफा किंवा तोटामध्ये तद्नुसार पुनवर्गिकृत नाही) अ. बाब जे नफा व तोटामध्ये वर्गिकृत नाही)										
अ. बाब ज नफा व ताटामच्य वागकृत नाहा इ. आयकर संबंधी बाब जे नफा किंवा तोटामध्ये तद्नुसार										
व. आयकर संबंधा बाब ज नफा किया ताटामध्य तद्नुसार उनवर्गिकत नाही										
वर्षाकरिता एकुण सर्वंकष उत्पन्न	१८४.५७	१३५.८५	१२९.६८	380.89	339.49	५७९.३५				
उत्पन्न प्रतिभाग	100.90	344.04	373.90	200.84	442.42	705.59				
अ. मूळ ईपीएस	0.68	0.4८	0.44	१.४६	१.४५	7.86				
व. सौम्यिकृत ईपीएस	0.68	0.46	0.44	9.8E	8.84	7.86				
भागांची संख्या	23328£28	2336828	20028£28	23328EC8	3000XECX	२३३८४६८४				
भागधारणेची टक्केवारी	300.00%	300.00%	300.00%	300.00%	300.00%	300.00%				



TRIO MERCANTILE & TRADING LTD.

613/B, Mangal Aarambh, Near Mc. Donalds, Kora Kendra, Off.S.V. Road, Borivali (W), Mumbai - 400092. Email ld: triomtl@gmail.com Website: www.triomercantile.com Tel No. 28335999/28335998, CIN: L51909MH2002PLC136975

STATEMENT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

AND HALF YEAR ENDED ON 30th SEPTEMBER 2020								
Particulars	Quarter Ended 30.09.2020	Quarter Ended 30.09.2020	Year Ended 31.03.2020					
	Unaudited	Unaudited	Audited					
Total Income from Operations	315.429	439.083	1364.382					
Net Profit/(Loss) for the period (before Tax,								
Exceptional and/or Extraordinary items)	7.810	(56.234)	52.132					
Net Profit/(Loss) for the period before Tax								
(after Exceptional and/or Extraordinary items)	7.810	(56.234)	52.132					
Net Profit/(Loss) for the period after tax								
(after Exceptional and/or Extraordinary items)	7.810	(56.234)	35.438					
Total Comprehensive Income for the period								
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)								
and Other Comprehensive Income (after tax)]	(100.000)	(100.000)	0.000					
Equity Share Capital	1164.628	1164.628	1164.628					
Reserves (excluding Revaluation Reserve as								
shown in the Balance Sheet of previous year)								
Reserves (excluding Revaluation Reserve as								
shown in the Balance Sheet of previous year)	-	-	1446.298					
Earning Per Share (of Rs.10/-each)								
(for continuing and discountinued operations)								
Basic :	0.067	(0.483)	0.304					
Diluted :	0.067	(0.483)	0.304					

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the website of the Stock Exchange(s) and the listed entity viz www.bseindia.com and www.triomercantile.com.

For Trio Mercantile & Trading Ltd

Place : Mumbai Date: 12th November, 2020

(Deepak Mehta) Directo DIN: 00046696



टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स लिमिटेड

(सी.पी. वर्ल्ड ग्रुपचे सदस्य) कॉर्पोरेट ओळख क्रमांकः एल६३०९०एमएच१९९५पीएलसी०९१०६३

नोंदणीकृत कार्यालय: ७वा मजला, टी-स्क्रेअर, चांदिवली पेट्रोल पंप समोर, साकिविहार रोड, साकिनाका, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२, महाराष्ट्र, भारत.

द्र:.+९१ २२ ६६४४१५०, फॅक्स:+९१ २२ ६६४४१५८५, वेबसाईट:www.ttspl.in, ई–मेल:info@ttspl.in

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरीक्षित (एकमेव व एकत्रित) वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु. लाख, ईपीएस व्यतिरिक्त)												
		एकमेव						एकत्रित					
		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष			संपलेली तिमाही			संपलेले वर्ष		
अ.	तपशिल	३०.०९.२०	30.09.99	३०.०६.२०	३०.०९.२०	३०.०९.१९	३१.०३.२०	३०.०९.२०	३०.०९.१९	३०.०६.२०	३०.०९.२०	30.09.99	39.03.70
क्र		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	4860.22	७९७०.१५	५६९५.८१	१११६६.०२	१४१११.६०	३२२५८.५४	६४६९.४१	९४५८.९९	७२३१.२२	१३७००.६३	१५८४३.६९	३९९६१.५५
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)												
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष												
	साधारण बाबपूर्व)	३२२.७६	३५८.५५	-४८३.८५	-१६१.0९	५७२.८९	५४३.१८	२७२.८८	२४९.९२	-५४२.१४	-२६९.२६	४६३.१५	३८५.४५
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)												1 '
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष												1 '
	साधारण बाबनंतर)	३२२.७६	३५८.५५	-४८३.८५	-१६१.0९	५७२.८९	५४३.१८	२७२.८८	२४९.९२	-५४२.१४	-२६९.२६	४६३.१५	३८५.४५
γ	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)												1 '
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष												1 '
	साधारण बाबनंतर)	३०९.८६	३५८.५५	-४८३.८५	–१७४.00	४०९.९२	३८६.०२	२७२.९१	२४९.८५	-५४३.२९	-२८३.४२	२९९.५५	२११.४५
ч	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न												1 '
	(कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर)												1 '
	आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	३०९.८६	३५८.५५	-४८३.८५	–१७४.00	४०९.९२	३४२.३८	२७१.४३	२५०.२१	-482.20	-२८३.५९	२९७.८२	१६५.५२
ξ	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रति)	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०	१४३०.६०
৬	राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) मागील												1 '
	वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार				३३७१.२१	३६१२.६२	३५४५.२०				२९९५.९४	३४११.६१	३२७९.५३
۷	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)												'
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)												
	१. मूळ	२.१७	२.५१	-3.3८	-8.22	२.८७	2.60	१.९0	१.७५	-3.68	-१.९८	3.02	१.४६
	२. सौमिकृत	२.१७	२.५१	-3.3८	-8.22	२.८७	2.60	8.90	૧.૭५	-३.७९	-१.९८	3.0.5	१.४६

ठिकाण : मुंबई

दिनांक : १२.११.२०२०

- १) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी पुनर्विलोकनावर अवलंबून असलेले वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०२० रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सद्र निष्कर्ष सर्वसाधारणपणे भारतात स्विकृत इतर लेखाप्रमाण आणि कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) (सुधारित), कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम सहवाचिता कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले
- २) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या http:// www.ttspl.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स लिमिटेडकरिता

डीआयएन:००१०२४१३

मकरंद प्रधान व्यवस्थापकीय संचालक



TOTAL TRANSPORT SYSTEMS LIMITED

Corporate Identification Number: L63090MH1995PLC091063

Registered Office: 7th floor,T Square,Opp.Chandivali Petrol Pump, Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (E), Mumbai 400 072. Maharashtra, INDIA | **Telephone**: +91-22-66441500 | **Fax No**: +91-22-66441585 E-mail: info@ttspl.in | Website: www.ttspl.in

NOTICE OF 25TH AGM, E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 25th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Tuesday 8th December 2020 at 11.00 a.m. (IST) through video conference (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business that set forth in the Notice of AGM dated 12th November 2020.

In view of COVID-19 pandemic the AGM will be held through VC/OAVM in compliance with General Circular numbers 20/2020, 14/2020, 17/2020 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA). Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI) (collectively referred as "circulars") to transact the business that will be set forth in the Notice of the AGM. Members will be provided with a facility to attend the AGM through electronic platform provided by the Central Depository Services (India) Limited ("CDSL")

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies as amended from time to time members are provided with the facility to cast their vote on resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting means (e-voting) provided by CDSL the voting rights of members shall be in proportion in their holding of shares in paid-up equity share capital of the company as Tuesday, 1st December 2020 ("cut-off date");

- i. The remote e-voting shall commence on Saturday, 5th December 2020 at 9.00 a.m. (IST)
- ii. The remote e-voting shall end on Monday, 7th December 2020 at 5.00p.m. (IST)
- iii. The cut of date for determining the eligibility to vote by electronic means of the AGM is Tuesday, 1st December 2020. iv. The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday
- 2nd December, 2020 to Tuesday, 8th December 2020 ('Book Closure date') for the purpose of this AGM Those members who shall be present in the AGM through VC/OAVM facility and has not cast their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system

available during the AGM. In compliance with the above circulars the Annual Reports together with the Notice of this meeting have been sent through registered email id to all those members who have registered their email ids with the Company or the Registrar and Transfer Agent or the Depositories or the Depository Participants as on Friday, 06th November, 2020. If you have not registered the

- email address with the Company /Depositary participants, you may please follow the instructions for registering your email a. please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (Self - Attested scanned copy of PAN card), AADHAR (self - attested scanned copy of Aadhar Card) by email
- b. For Demat shareholders -, please provide Demat account detials (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to Company/RTA email id i.e. info@bigshareonline.com.

c. The RTA shall co-ordinate with CDSL and provide the login credentials to the above mentioned shareholders Members may note that the Notice calling the AGM and the Annual Report for the F.Y 2019-20 has been uploaded on the website of the Company at www.ttspl.inThe Notice and the Annual Report for the F.Y 2019-20 can also be accessed from the websites of the Stock Exchange i.e. National Stock Exchange at www.nseindia.com. The AGM Notice is also disseminated on the website of CDSL (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com.

This notice is being issued for the information and benefit of all the shareholders of the Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEBI

> By order of the Board of Directors for Total Transport Systems Limited

Date: 12th November 2020 Place: Mumbai

to RTA. Email Id: info@bigshareonline.com.

Bhavik S. Trived Company Secretary & Compliance Officer





मुंबई	सेन्ट्रल	💳 सूरत					
ट्रेन	प्रस्थान	आगमन	सेवेची				
क्र.			तारीख				
०२९२१	मुंबई सेन्ट्रल १७.५५वा. (दररोज)	सूरत २२.३५वा. (त्याच दिवशी)	१२.११.२०२० ते १९.११.२०२०				
07977	सूरत ०५.४०वा. (दररोज)	मुंबई सेन्ट्रल १०.२०वा. (त्याच दिवशी)	१३.११.२०२० ते १९.११.२०२०				

विरामस्थान: अंधेरी, बोरिवली, पालघर, डहाणू रोड, वापी, वलसाड, बिलीमोरा जंक्शन, अमलसाड, नवसारी, मरोळी, सचिन व उधान जंक्शन स्थानके दोन्ही

संरचना: एसी चेअर कार, डबलडेकर द्वितीय वर्ग आसन व्यवस्था आणि द्वितीय वर्ग आसन कोचेस



ट्रेन क्र.०२९२१/०२९२२ चे आरक्षण नामांकित आयआरसीटीसी वेबसाईटवर सुरू आहे. ही ट्रेन पुर्णपणे आरक्षित ट्रेन म्हणून चालविली जाईल.



आम्हाला लाइक करा: 🖪 facebook.com/WesternRly | आम्हाला फॉलो करा: 🛂 twitter.com/WesternRly कृपया सर्व आरक्षित तिकिटांसाठी वैध पुरावा जवळ ठेवा.